

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,
२०१५ अंतर्गत अधिसूचित केलेल्या
सर्व सेवा “आपले सरकार सेवा केंद्र”
मार्फत उपलब्ध करून देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: मलोह-२०१८/प्र.क्र.५०/म-६
पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ०६ मार्च, २०१९

वाचा :-

- १) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग क्र. मातंसं-१७१६/प्र.क्र.५१७/३९,
दि.१९.०१.२०१८
- २) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आसक-२०१७/प्र.क्र.९९/आपले सरकार कक्ष,
दि.२४.०१.२०१८

शासन परिपत्रक

राज्यातील जनतेस आवश्यक असणा-या सेवा तत्परतेने व पारदर्शी पद्धतीने उपलब्ध करून देता याव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित केलेला आहे. सदर अधिनियमाखाली अधिसूचित करण्यात आलेल्या लोकसेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय विभागांकरिता मे. महाऑनलाईन मार्फत संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीवर आपले सरकार पोर्टलद्वारा नागरिकांना सेवा पुरविण्याचा निर्णय संदर्भाधीन दि.२४.०१.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे.

२. शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत विविध लोकसेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी / तहसिलदार यांचे कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाने घेतलेल्या निर्णय / कार्यपद्धतीनुसार “आपले सरकार सेवा केंद्रे” स्थापन करण्यात आलेली आहेत. सद्यःस्थितीत सदर केंद्रांमार्फत केवळ महसूल विभागाच्या अधिसूचित करण्यात आलेल्या विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून

दिल्या जातात. तथापि, अन्य विभागांच्या अधिसूचित केलेल्या सेवा सदर केंद्रामार्फत उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. ज्याप्रमाणे शासनाच्या अन्य विभागांच्या अधिसूचित केलेल्या विविध लोकसेवा महाऑनलाईन कंपनीमार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीद्वारे एकत्रितरित्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत, त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी / तहसिलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या “आपले सरकार सेवा केंद्रामार्फत” महसूल विभागासह अन्य विभागांच्या अधिसूचित केलेल्या विविध लोकसेवा देखील पुरविण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी यांनी आवश्यक ती उपाययोजना / व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात येत आहेत.

३. सदर शासन परिपत्रक माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१९०३०६१८३२५४३११९ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविराज फळे)

उप सचिव , महसूल व वन विभाग

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
३. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

४. मा.राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे स्विय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
६. सर्व मंत्रालयीन विभागाचे अ.मु.स./प्र.स./सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
७. सचिव, राज्य सेवा हक्क आयोग, निर्मल इमारत, २ रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१
८. सर्व विभागीय आयुक्त
९. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
१०. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
११. सर्व सहसचिव / उपसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
१२. सर्व जिल्हाधिकारी
१३. सर्व उपविभागीय अधिकारी
१४. सर्व तहसिलदार
१५. सर्व कार्यासने, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
१६. निवड नस्ती म-६